## Sunteck Realty Ltd.



Date: 2<sup>nd</sup> August, 2022

SRL/SE/23/22-23

**National Stock Exchange of India Ltd** 

Exchange Plaza, Plot no. C/1, G Block, Bandra-Kurla Complex, Bandra (East), Mumbai- 400 051

Symbol: SUNTECK

**BSE Limited** 

Phiroze Jeejeebhoy Tower, Dalal Street, Mumbai – 400 001

Scrip Code: 512179

**Sub: Newspaper advertisement** 

Dear Sir / Madam,

Please find enclosed a copy of the Notice published on August 2, 2022 in Free Press Journal and Navshakti regarding the equity shares liable to be transferred to the Investor Education and Protection Fund pursuant to Section 124(6) of the Companies Act, 2013 read with Rule 6 of the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016.

We request you to kindly take the above on record as required under the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

Thanking You.

For Sunteck Realty Limited

Rachana Hingarajia Company Secretary Encl: a/a

Website: www.sunteckindia.com CIN: L32100MH1981PLC025346 Email Id: cosec@sunteckindia.com

# 7 tourists from Punjab drown in Himachal's Gobind Sagar lake

and further investigation is

Uma Maheshwari was the

Former

Nara

youngest of the 12 children of

Union Minister and BJP

Bhuwaneswari, TDP Presi-

dent and former chief minis-

ter N Chandrababu Naidu's

Chandrababu Naidu, his

son Nara Lokesh and other

family members are at Uma

Maheshwari's home, the po-

Uma Maheswari lived with

her husband, who is current-

ly away. Her younger daugh-

ter, who lives in Hyderabad,

had visited her on Sunday

could have implications for

India's security interests

and we are keenly monitor-

ing the proposed visit," said

one of the people cited

The Chinese ship is re-

portedly visiting Hamban-

tota Port from August 11 to

17, weeks after Sri Lanka

witnessed a major political

turmoil following massive

mass protests over the

country's worst economic

It is learnt that the Indian

Navy would closely follow

the journey as well as the

stay of the ship in Sri

Lankan waters. The ties be-

tween India and Sri Lanka

had come under strain after

Colombo gave permission

to a Chinese nuclear-pow-

ered submarine to dock in

one of its ports in 2014.

crisis in decades.

and

Daggubati Puran-

on, the police said.

NT Rama Rao.

wife, are her sisters.

lice said.

A case has been registered along with her husband.

India following planned visit

of Chinese satellite tracking

vessel to Sri Lankan port

drowned in the Gobind Sagar lake in Himachal Pradesh's Una district Monday, offi-

As per initial reports, a group of 11 tourists from Punjab's Mohali entered the lake near Garib Nath temple in Bangana sub-division to take bath, the State Disaster Management Department said.

Out of the 11, four managed to come out after some time while the rest seven did not, the department added.

Officials said seven bodies have been fished out of the water. A press note issued by state's

HYDERABAD: Telugu Desam

Party founder and former

Andhra Pradesh Chief Min-

ister NT Rama Rao's daugh-

ter Uma Maheshwari was

found dead at her home in

Hyderabad's Jubilee hills to-

day, the police said. It appears

that she died by suicide. But

no suicide note has been

found, said Hyderabad police

NEW DELHI: India's de-

fence and security estab-

lishment is closely follow-

ing the planned visit of a

Chinese space and satellite

tracking research vessel to

the Hambantota Port next

week, people familiar with

the development said on

There are apprehensions

about the possibility of the

vessel's tracking systems at-

tempting to snoop on Indian

installations while being on

its way to the Sri Lankan

port. The people said

though the Chinese vessel

'Yuan Wang 5' is not a mili-

tary platform, the visit

could also be a precursor to

similar forays by Chinese

People's Liberation Army

(PLA) ships to the island na-

Links of 11 held

in Assam with

Bangla terror

outfit confirmed

**MORIGAON:** Investigation

has confirmed links of 11

people arrested in Assam last

week with Bangladesh-based

terror outfit Ansarul Bangla

Team, a senior police officer

The investigation so far has

been "satisfactory" and the

arrested people have been in-

terrogated by both Assam Po-

lice and central agencies,

State Special Director Gener-

al of Police (Law and Order)

G P Singh said here after

Police are maintaining sur-

madrasas across Assam for

any "suspicious activities"

and necessary action will be

taken if there are any inputs

"I took stock of the probe and the progress has been

satisfactory so far but there

is still a long way to go. There

is clear evidence of financial

links between two persons

appears to be a connection

between these persons and those arrested recently in Tripura and Bhopal. The

probing teams are analysing these aspects," he said.

Total 11 people have so far been arrested in Morigaon,

Goalpara, Guwahati and

Barpeta for their alleged links with the terror outfit

and they are in police cus-

tody, the senior officer said.

Several documents including "Jehadi literature and vid-

eos" have been seized from

them, Singh said. "Probe

teams are trying to find out

how they obtained these ma-

terials and if madrassa stu-

dents were shown these ma-

terials," he said. "People con-

nected with these people are

also being interrogated and if their links with the terror

outfit are established, fur-

ther arrests will be made."

arrested in Morigaon and the Jehadi outfit. There also

in this regard, he said.

on private

meeting the probing teams.

veillance

claimed on Monday.

"It is a development that

Monday.

commissioner CV Anand.

NTR's daughter found

dead at Hyd home



public relations department said Chief Minister Jai Ram Thakur expressed grief over

## Yasin ends hunger strike **NEW DELHI:** Kashmiri separatist leader Yasin Malik

hunger strike on July 22 after

the Centre did not respond to

his plea that he be allowed to

physically appear in a Jam-

mu court hearing the

Rubaiya Sayeed abduction

case in which he is an ac-

Patidars: Community leader who was on hunger strike in AHMEDABAD: A prominent Tihar Jail for the last 10 days discontinued his fasting on Patidar leader on Monday Monday evening after he was demanded that the ruling informed his demands have BJP give at least 50 tickets been conveyed to the authorto persons from the commuities, officials said. nity for the Gujarat Assem-Malik began an indefinite bly election likely to be held

later this year. Jairam Patel, president of Sidsar Umiya Dham Trust in Jamnagar, said Patels or Patidar voters are in a majority in 50 seats, while they are in a decisive position in 25 seats despite not being in a majority.

Thus, Patidars feel the BJP should nominate at least 50 candidates from the community in the upcoming state assembly election later this year. This is our demand and everyone has the right to do so. Ultimately, it is the party which will take a final call on our demand," Patel told reporters at Ahmedabad.

Patel, however, said he

was confident the BJP would honour the demand of 50 seats for the community as it had given as many seats in the 2017 polls as well, while the figure for the Congress was 35.

GUJARAT ASSEMBLY POLL

BJP must give tickets to 50

"Due to the Patidar quota agitation, some 35 out of 50 Patidars fielded by BJP won. Usually, that average has been 40. We also want the party to field a Patidar in Rajkot West seat, where Patidar voters are in a majority," Patel said. The Rajkot West seat is

currently held by former chief minister Vijay Rupani, who is a Jain. He, however, said the com-

munity will not raise an objection if Vijay Rupani is fielded again. Patidars are just 18 per

cent of the population of Gujarat, but wield influence far beyond the numbers, he

FORM NO. By Regd. A/D, Dasti failing which by Publication

1 Certificate Holde



Ministry of Finance, Department of Financial Services MUMBAI DEBTS RECOVERY TRIBUNAL NO. 3 1st Floor, MTNL Telephone Exchange Bldg Next to Raghuleela Mall Near Vashi Rly Station, Vashi, Navi Mumbai - 400 703. NOTICE FOR SETTLING THE SALE PROCLAMATION RP NO. 147 OF 2018

Government of India

PUNJAR NATIONAL BANK (EX ORIENTAL BANK OF COMMERCE)

SHREE KRISHNA MILK & ALLIED PRODUCTS & Ors

Cd1. Shree Krishna Milk & Allied Products. A Partnership Firm

Mumbai- 400 705. CD2. Mr. Kapil D Rajput, Rose Flat No. 702, Plot No. 10, Sector 06, Kharghar, Navi, Mumbai- 410 210.

CD3. Mr. Murugeshan Adimoolar -5/3, Shree Ganesh Prem CHS Ltd., Plot No. 23, Sector 7, Airol, Navi Mumbai.

CD4. Mr. Mithilesh D Rajput, Flat No. 603/703, Neelkanth Garden, Plot No. 29/5, Bhoomi Construction, Panyel-410 206 CD5. Mr.Hemal Naveen Jabanputra,

4/12 Satyamnath, Pantnagar, Ghatkopar(East), Mumbai-400 077. Whereas the Hon'ble Presiding Officer has issued Recovery Certificate in O.A. No. 493 of

2014 to pay to the Applicant Bank/Financial Institution a sum of Rs 8,15,41,204.40 (Rupees Eight Crore Fifteen Lakh Forty One Thousands Two Hundred and Four and Paise Forty Only) with cost and interest, and Whereas you the CDs have not paid the amount and the undersigned has attached the under

mentioned property and ordered its sale. Therefore, you are hereby informed that the 29.08.2022 has been fixed for drawing up the

proclamation of sale and settling the terms thereof. You are hereby called upon to participate in the settlement of the terms of proclamation and to bring to the notice of the undersigned any encumbrances, charges, Claims or liabilities attaching to the said properties or any portion

Specification of property SHOP NO. 14, GROUND FLOOR, SAI VIHAR, PLOT NO.78,79,& 80, SECTOR 15, BUA 588 SQ FT. CBD BELAPUR, NAVI MUMBAI

under my hand and the seal of the Tribunal, on this date: 11.07.2022



RECOVERY OFFICER-II
DEBTS RECOVERY TRIBUNAL MUMBAI (DRT 3)

Muslim men showers flower petals on Kanwariyas in UP

FIROZABAD: In a display of communal harmony, the Muslim community showered flower petals on 'Kanwariya' pilgrims at Station Road in Shikohabad here.

They also distributed fruits and 'sherbet' (a sweetened drink) to the Hindu pil-

grims and wished for their safe and happy journey. District Magistrate Ravi Ranjan and Superintendent of Police (SP) Ashish Tiwari

were also seen showering

flower petals on the devotees. The pilgrims take water from Kasganj pass through Shikohabad and offer it at

ancient Dhaam Shiv temple in Agra every Monday of the holy month of 'Sawan', which corresponds to the mid-Julymid-August period in the

Gregorian calendar. District Magistrate Ravi Ranjan said that events of this nature show Hindu-Mus-

#### **SUNTECK REALTY LIMITED**

Regd.Office: 5th Floor, Sunteck Centre, 37-40, Subhash Road, Vile Parle (East), Mumbai 400057. CIN: L32100MH1981PLC025346 E-mail: cosec@sunteckindia.com Website: www.sunteckindia.com Tel: 91 22 4287 7800 Fax: 91 22 4287 7890

#### NOTICE

Notice is hereby given pursuant to the provisions of Section 124(6) of Companies Act, 2013 (Act) read with the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016, as amended from time to time (the Rules) notified by the Ministry of Corporate Affairs, the Company is required to transfer all shares in the name of Investor Education and Protection Fund (IEPF) Account in respect of which dividend has not claimed by theshareholders for seven consecutive years or more.

The Company in compliance with the aforesaid Rules has sent individual notices to all those shareholders whose shares are liable to be transferred to IEPF suspense Account and have also uploaded full details of such shares due fo transfer as well as unclaimed dividends on the website of the company a https://www.sunteckindia.com/unclaimed-unpaid-dividend.php.Shareholders are requested to verify the details of unclaimed dividends and the shares liable to be transferred to the IEPF Authority. Shareholders may note that both the unclaimed dividends and the shares transferred to the IEPF Authority can be claimed back by them from IEPF Authority after following the procedure prescribed under the Rules.

The concerned shareholders may take further note that in case the Company does not receive any communication from themby 4thNovember, 2022, the Company shall, in compliance with the requirements set out in the Rules, transfer the shares to the IEPF Authority within 30 days of dividend becoming due to be transferred to IEPF suspense account (i.e. 30 days from 4th November, 2022) Further, concerned shareholders holding shares in physical form and whose shares are liable to be transferred to IEPF, may note that the Company would be issuing new share certificate(s) in lieu of the original share certificate held by them for the purpose of transfer of shares to the IEPF suspense account as pe the Rules and upon such issue, the original share certificate(s) which are registered in their name will stand automatically cancelled and be deemed non egotiable. The shareholders may further note that the details uploaded by the Company on its website shall be deemed to be adequate notice in respect o issue of new share certificate(s) by the Company for the purpose of transfer o physical shares to IEPF pursuant to the Rules. In respect of shares held in dematerialized form, the Company shall inform thedepository by way of corporate action for transferring the shares to IEPF suspense account

For any queries on the above matter, shareholders are requested to contact the Company's Registrar and Transfer Agent, M/s. Link Intime India Pvt. Ltd., C 101 247 Park, L B S Marg, Vikhroli West, Mumbai 400083 at Ph: +91 22 49186270 Fax: +91 22 49186060; Email: iepf.shares@linkintime.co.in

> For Sunteck Realty Limited Rachana Hingarajia **Company Secretary**

Mumbai, August 1, 2022

## INDO COUNT INDUSTRIES LIMITED

Regd. Off.: Office No. 1, Plot No. 266, Village Alte, Kumbhoj Road, Taluka Hatkanangale, Dist. Kolhapur - 416 109. Tel. No.: (230) 2483105; Fax No.: (230) 2483275; e-mail: icilinvestors@indocount.com; Website: www.indocount.com







#### EXTRACT OF CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30™ JUNE, 2022 (₹ in Crores except EPS) Quarter ended Year ended SI. 30-06-2022 31-03-2022 30-06-2021 31-03-2022 **Particulars** Unaudited Unaudited Audited Total income from operations 2982.23 2 Net Profit before Exceptional item and tax 110.01 113.05 156.06 486.04 Net Profit before tax 156.06 486.04 110.01 113.05 4 Net Profit after tax 77.38 85.31 117.29 358.61 Total Comprehensive Income 29.58 72.35 102.56 331.81 Paid up Equity Share Capital 39.48 39.48 39.48 39.48 3.91 4.31 5.95 18.16 Basic and Diluted (Not Annualised)

30-06-2022

Unaudited

128.08

128.08

95.69

61.12

39.48

4.85

Audited

3.55

i) Company's Standalone Financial information is as below:

Net Profit before Exceptional item and tax

Total income from operations

Net Profit before tax

5 Total Comprehensive Income

6 Paid up Equity Share Capital

Basic and Diluted (Not Annualised

4 Net Profit after tax

**Particulars** 

Quarter ended Year ended 30-06-2021 31-03-2022 31-03-2022 Unaudited Audited 624.2 2945.17 96.25 154.82 454.65 154.82 454.65 96.25 70.11 116.01 338.09 61.32 104.05 323.07 39.48 39.48 39.48

5.88

(₹ in Crores except EPS)

17.13

The above results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on August 1, 2022. The Statutory Auditors have carried out a Limited Review of the above financial results. The Holding Company has successfully completed the acquisition of Home Textile Business of GHCL Limited ("GHCL") including its manufacturing facility at Bhilad (Vapi), Gujarat, on a going concern basis, by way of a slump sale in accordance with the terms of Business Transfer Agreement ("BTA") and Indo Count Global Inc., wholly owned subsidiary, has completed acquisition of specified assets (inventory and intellectual property) of Grace Home Fashions LLC ("GHF"), US subsidiary of GHCL, on April 2, 2022 in accordance with the terms of Asset Transfer Agreement ("ATA") dated December 6, 2021 as amended. Consolidated Financial Results for Quarter under review includes the figures of the acquired business.

Pursuant to the approval granted by the Union Cabinet on July 14, 2021 (notified on August 13, 2021), for continuation of Rebate of

State and Central Taxes and Levies (RoSCTL) with the same rates as notified by Ministry of Textiles vide notification dated March 8, 2019 on exports of Apparel/Garments and Made ups, the Group recognised the export incentives of ₹ 49.99 Crores pertains to the eligible export sales for the period from January 1, 2021 to March 31, 2021, included in Quarter ended June 30, 2021 and Year ended March 31, 2022. During Q2 FY22, Central Government has notified Remission of Duties and Taxes on Exported Products (RoDTEP) Scheme Guidelines and Rates for other textile products vide Notification dated August 17, 2021. The Group recognised the benefits under the aforesaid scheme amounting to ₹ 0.59 Crore pertains to eligible export sales for the period from January 1, 2021 to March 31, 2022, included in Year ended March 31,2022.

Pursuant to the scheme of amalgamation of Pranavaditya Spinning Mills Limited, subsidiary of the Company, with the Holding Company approved by the Board and No-objection received from BSE Limited, NSE Limited and SEBI for the scheme, the application has been filed for said amalgamation with Hon'ble National Company Law Tribunal (NCLT). As directed by The NCLT, vide its order dated 18th August 2021, the Companies convened a meeting of its equity shareholders on November 15, 2021 and the scheme of amalgamation was approved with requisite majority. Thereafter, the Companies had filed a petition on December 14, 2021 before the NCLT seeking sanction to the scheme, which has since been admitted and final hearing is scheduled on August 10, 2022 by the NCLT. The appointed date for the amalgamation is 1st October, 2020 or such other date as may be approved by NCLT and the scheme will

The above is an extract of the detailed format of Financial Results of the Quarter ended June 30, 2022 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation, 2015. The full Financial Results for the Quarter ended June 30, 2022 are available on the website of the Stock Exchanges at <a href="https://www.bseindia.com">www.bseindia.com</a> and <a href="https

The Group mainly operates only in one segment namely "Textiles" and hence segment details are not required to be published. For and on behalf of the Board of Directors

(Ashish U. Bhuta) Chairman & Managing Director

## **Assam CM reviews scheme implementation** GUWAHATI: Assam Chief Minister Himanta Biswa Sarma on

Monday stressed that no compromise will be made in the quality of government work by contractors.

He also emphasised on ensuring that benefits of all government schemes percolate to all deserving people, an official statement said. Chairing a review meeting with deputy commissioners (DCs), Sarma emphasised on the use of technology and modern mechanisms such as direct benefit transfers (DBT), Aadhaar-seeding, etc, in dispersal of benefits to intended beneficiaries.



**P**ATEL

PATEL INTEGRATED LOGISTICS LIMITED Regd. Office: "Patel House", 5th Floor, 48-Gazdarbandh North Avenue Road, Santacruz (West), Mumbai – 400 054. Tel. No.: 022-26050021, 022-26421242, Fax No.:022-26052554 Website: www.patel-india.com • CIN: L71110MH1962PLC012396

## NOTICE OF 60<sup>™</sup> ANNUAL GENERAL MEETING TO THE SHAREHOLDERS AND INFORMATION ON E-VOTING

Notice is hereby given that the Sixtieth Annual General Meeting ("AGM" of the Members of Patel Integrated Logistics Limited (the "Company") wil be held on Tuesday, 23rd August, 2022 at 11.00 A.M. IST through Video Conference ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM") in compliance with he applicable provisions of the Companies Act, 2013 and Rules made hereunder read with General Circular No. 02/2022 dated 5th May. 2022 General Circular No.14/ 2020 dated 8th April, 2020, General Circular No. 17/2020 dated 13th April, 2020, General Circular 20/2020 dated 5th May 2020 and other relevant circulars issued by the Ministry of Corporate Affairs, Government of India, to transact the business, as set out in th Notice of the AGM which is being circulated for convening the AGM.

Notice is also hereby given, pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 and Regulation 42 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, that the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from 17th August, 2022 to 23rd August, 2022 (both days inclusive) for the ourpose of ensuing AGM.

The Notice of the AGM along with the Annual Report 2021-22 is being ser only by electronic mode to those members whose email addresses are registered with the Company/Depositories. Notice of the AGM and Annua Report 2021-22 will also be made available on the Company website www.patel-india.com and on the website of BSE Limited at ww.bseindia.com and National Stock Exchange of India Limited a vww.nseindia.com respectively. Members can attend and participate i he AGM through VC/OAVM facility only. The instructions for joining the AGM are provided in the Notice of the AGM. Members attending the neeting through VC/OAVM shall be counted for the purpose of reckoning he quorum under Section 103 of the Companies Act, 2013.

Members of the Company who have not registered their e-mail address with the Company/Depository, may follow below instructions for obtaining ogin details for e-voting:

- For Physical shareholders- Please provide necessary details lik Folio No., Name of shareholder, scanned copy of the share certificate (front and back), PAN (self attested scanned copy of PAN card), AADHAR (self attested scanned copy of Aadhar Card) by email to Company/RTA email id.
- For Demat shareholders Please update your email id & mobile no
- with your respective Depository Participant (DP). For Individual Demat shareholders – Please update your email id 8 mobile no. with your respective Depository Participant (DP) which is mandatory while e-Voting & joining virtual meetings through Depository.

f you have any queries or issues regarding attending AGM & e-Voting rom the CDSL e-Voting System, you can write an email to elpdesk.evoting@cdslindia.com or contact at 022-23058738 an 022-23058542/43

The voting period begins on 20th August, 2022 at 09.00 a.m IST and ends on 22nd August, 2022 at 05.00 p.m IST. During this period shareholders of the Company, holding shares either in physical form or in dematerialized form, as on the cut-off date (record date) 16th August, 2022 may cast their vote electronically. The e-voting module shall be disabled by CDSL for voting there after. Shareholders who have already voted prior to the meeting date would not be entitled to vote at the meeting venue. Members are requested to carefully read all the notes set out in the Notice of the 60th AGM and in particular, instructions for joining the AGM, manne of casting vote through remote e-voting/e-voting during AGM.

For PATEL INTEGRATED LOGISTICS LIMITED

PLACE: MUMBAI DATE: 01.08.2022

(SWETA PAREKH **COMPANY SECRETARY** 

### **PUBLIC NOTICE** Notice is hereby given that the

Original Sale Deed between M/s. Snipping Pvt. Shruti Developersfor Flat no. A3/101, Manorama Nagar, Dhokali, Kolshet Road, Thane West-400607, has been misplaced/lost while shifting.If found pls contact Advocate Santosh H . Upadhyay on 9321162804. Any person who has any claim with respect to the said Original Sale Deed shall be termed as null and void if such claim is lodged after the expiry of 7 days from the date of publication of this notice.

## **▼JENBURKT**

JENBURKT PHARMACEUTICALS LTD.

Regd. Office: Nirmala Apartments., 93, J. P. Road, Andheri (W), Mumbai-400 058 CIN: L24230MH1985PLC036541 + Tel:66943121 + Fax:66943127 + E-mail: investor@jenburkt.com

#### **Extract of Unaudited Standalone Financial Results for the** Quarter ended on 30<sup>th</sup> June 2022 (Rs. in Lacs except EPS)

L	(1/5. III L				acs except LF3)
		Particulars	Quarter ended 30.06.22	Quarter ended 30.06.21	Year ended 31.03.22
		. articular	Unaudited	Unaudited	Audited
	1.	Total Income from Operations (Net)	3227.45	2837.47	12892.91
	2.	Net Profit for the period (before	779.31	601.78	2987.09
	3.	ax, Exceptional & Extra ordinary items) et Profit for the period before ax (after Exceptional and/or	779.31	601.78	2987.09
	4.	Extra ordinary items) Net Profit for the period after tax (after Exceptional and/or Extra ordinary items)	595.32	465.09	2229.72
	5.		536.82	505.86	2359.74
	6.	Comprehensive Income (after tax) Paid-up Equity Share Capital (face value	458.94	458.94	458.94
	7.	of Rs.10/- each) Reserves and surplus (excluding	_	-	11279.31
	8.	revaluation reserve) Earnings per share (EPS) (face value of Rs.10/- each) (for continuing & discontinued operations) Basic & Diluted	12.97	10.13	48.58

NOTES:

1. The above is an extract of the detailed format of Unaudited Financial Results for the quarter ended 30th June 2022 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results for the quarter ended on 30th June, 2022 is available on the website of the Stock Exchange viz. www.bseindia.com and that of the Company viz. www.jenburkt.com.

2. The figures of the previous period have been regrouped / rearranged to render them comparable with figures of the current period.

> By order of the Board For JENBURKT PHARMACEUTICALS LTD.

Place: Mumbai Date: 01/08/2022

Place: Mumbai

Date : August 1, 2022

be effective upon filing of order of National Company Law Tribunal (NCLT) approving the scheme with Registrar of Companies.

and on the Company's website at www.indocount.com.

**Executive Chairman** 

सर्वसाधारण जनतेला याद्वारे सूचित करण्यात येते की आमचे अशिल मे. मुथूट फायनान्स लि. यांनी 2nd August 2022 रोजी अनुसूचित केलेला प्रस्तावित सार्वजनिक लिलाव (तारण दागिन्यांचा) काही अपरिहार्य परिस्थितींमुळे, पुढे ढकलण्यात आला आहे आणि आता तो 6th September 2022. ला अनुसूचित करण्यात आला आहे. सार्वजनिक लिलावाची जाग व वेळ तीच राहिली जी संबंधित कर्जदारांना आधीच सूचित करण्यात आली आहे. कोणत्याही स्पष्टीकरणासाठी, स्वारस्य असलेल्या व्यक्ती आमच्या अशिलाच्या संबंधित शाखा कार्यालयाशी संपर्क साधू शकतात.

कोहली अँड सोबती ॲडवोकेटस ए 59ए, पहिला मजला, लाजपत नगर-॥, नवी दिल्ली - 110024

टीपः ग्राहक आमच्या अशिलाकडील थकबाकी भरून, नियोजित लिलाव दिनांकाच्या पूर्वी त्यांचे तारण ठेवलेले दागिने सोडवून घेऊ शकतात. अधिक माहिती साठी संपर्क साध auctiondelhi@muthootgroup.com कॉल कराः 7834886464, 7994452461.

#### एसडब्ल्यू इन्व्हेस्टमेंटस् लिमिटेड

नोंदणी कार्यालय: ५ वा मजला, सनटेक सेंटर, ३७-४०, सुभाष रोड, विलेपार्ले (पूर्व), मुंबई ४०००५७. सीआयएन: एल६५९९०एमएच१९८०पीएलसी०२३३३३ ईमेल: cosec@sw1india.com वेबसाईट: www.sw1india.com फोन: ९१ २२ ४२८७ ७८००, फॅक्स: ९१ ०० ४२८७ ७८९०

कंपनी अधिनियम, २०१३ (अधिनियम) च्या कलम १२४(६) सहवाचता निगम व्यवहार मंत्रालयाद्वारे अधिसूचित वेळोवेळी सुधारणेनुसार इन्व्हेस्टर एज्युकेशन ॲण्ड प्रोटेक्शन फंड ॲथॉरिटी (अकाऊंटिंग, ऑडिट, ट्रान्सफर ऑण्ड रिफंड) २०१६ (रुल्स) च्या तरतुर्दीना अनुसरुन सूचना याद्वारे देण्यात येते की, कंपनीला सात क्रमवार वर्ष किंवा अधिक करिता दावा न केलेल्या लाभांशाच्या संदर्भात इन्व्हेस्टर एज्युकेशन ॲण्ड प्रोटेक्शन फंड (आयईपीएफ) च्या नावे सर्व शेअर्स हस्तांतर करणे आवश्यक आहे.

कंपनीने सदर रुल्सच्या अनुपालनात आयईपीएफ सस्पेन्स अकाऊंटकडे ज्यांचे शेअर्स हस्तांतर होण्याचा संभव आहे त्या सर्व भागधारकांना वैयक्तीक सचना पाठविल्या आहेत आणि कंपनीची वेबसाईट https://www.sw1india.com/unclaimed-unpaiddividend.php येथील कंपनीच्या वेबसाईटवर हस्तांतरणासाठी नियम असे शेअर्स तसेच दावारहित लाभांशाचा तपशिल सुध्दा अपलोड केलेला आहे. भागधारकांना आयईपीएफ ॲथॉरिटीकडे हस्तांतरित होण्या संभव असलेले शेअर्स आणि दावारहित लाभांशाचा तपशिल पडताळणी करण्याची विनंती करण्यात येत आहे. भागधारकांनी नोंद घ्यावी की. आयर्डपीएफ ॲथॉरिटीकडे हस्तांतरित शेअर्स आणि दावारहित लाभांश दोन्हींचा रुल्स अंतर्गत विहित प्रक्रियेचा अवलंब करुन आयईपीएफ ॲथॉरिटीकडुन परत मिळवण्यासाठी दावा करता येईल. संबंधित भागधारकांनी पुढे नोंद घ्यावी की, जर कंपनीला ४ नोव्हेंबर, २०२२ पर्यंत त्यांच्याकडुन कोणताही पत्रव्यवहार प्राप्त न झाल्यास कंपनी रुल्समधील नमुद आवश्यकतेचे पालन करुन आयईपीएफ सस्पेंस अकाऊंटकडे हस्तांतरणासाठी नियत बनलेला लाभांशाचे ३० दिवसात (४ नोव्हेंबर, २०२२ पासून ३० दिवस) आयईपीएफ ॲथॉरिटीकडे शेअर्स

पढे प्रत्यक्ष स्वरुपात शेअर्स धारण केलेले भागधारक आणि ज्यांचे शेअर्स आयईपीएफकडे हस्तांतरित होण्याचा संभव आहे. त्यांनी नोंद्र घ्यावी की कंपनी रुल्सनसार आयर्डपीएफ सस्पेंस अकाऊंटकडे शेअर्स हस्तातरित करण्यासाठी त्यांनी धारण केलेल्या मूळ शेअर प्रमाणपत्राच्या ऐंवजी नवीन शेअर प्रमाणपत्र जारी करेल आणि असे जारी केल्यानंतर मूळ शेअर प्रमाणपत्र जे त्यांच्या नावे नोंदणीकत आहे ते आपोआप रह होईल आणि वाटांघाटीयोग्य नसल्याचे मानण्यात येईल. भागधारकांनी पुढे नोंद घ्यावी की, तिच्या वेबसाईटवर कंपनीने अपलोड केलेला तपशिल हा रुल्सला अनुसरुन आयईपीएफकडे प्रत्यक्ष शेअर्स हस्तांतरणासाठी कंपनीद्वारे नवीन शेअर प्रमाणपत्र जारी करण्याच्या संदर्भातील पुरेशी सूचना मानण्यात यावी. डिमटेरियलाईज्ड स्वरुपात शेअर धारण केलेल्यांच्या संदर्भात कंपनी आयईपीएफ सस्पेंस अकाऊंटकडे शेअर्स हस्तांतर करण्यासाठी कॉर्पोरेट ॲक्शनच्या मार्गाने डिपॉझिटरीजना कलवेल

वरील विषयावरील कोणत्याही चौकशीकरिता भागधारकांना कंपनीचे रजिस्ट्रार आणि ट्रान्सफर एजंट, मे. लिंक इनटाईम इंडिया प्रा. लि., सी १०१, २४७ पार्क, एल बी एस मार्ग, विक्रोळी पश्चिम, मुंबई- ४०००८३, फोन: +९१ २२ ४९१८६२७०, फॅक्स: +९१ २२ ४९१८६०६०, ईमेल: iepf.shares@linkintime.co.in यांना संपर्क करण्याची विनंती करण्यात येत आहे.

एसडब्ल्यू इन्व्हेस्टमेंटस् लिमिटेड करिता सही/-शैली देहिया मुंबई, १ ऑगस्ट, २०२२ कंपनी सेक्रेटरी



### प्रिसिजन वायर्स इंडिया लिमिटेड

सीआयएन : एल३१३००एमएच१९८९पीएलसी०५४३५६, पॅन : AAACP7555L नोंदणीकृत कार्यालय: सायमन हाऊस, जे ए राऊळ मार्ग, सयानी रोड समोर, प्रभादेवी, मुंबई ४०० ०२५.

दूरध्वनी क्रमांक : + ९१ २२ २४३७६२८१, फॅक्स : + ९१ २२ २४३७०६८७ ईमेल: mumbai@pwil.net, संकेतस्थळ: www.precisio

#### ३३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा, इ मतदान आणि बुक क्लोजर यांची सूचना

याद्वारे कळविण्यात येते की, प्रिसिजन वायर्सइंडिया लिमिटेड (कंपनी) यांच्या सभासदांची तेहतिसावी

(३३वी) वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) शुक्रवार, दिनांक, ३ सप्टेंबर २०२२ रोजी भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी १. ०० वाजता केवळ व्हिडीओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी) / अन्य मान्यताप्राप्त दृकश्राव्य माध्यमे (ओएव्हीएम) यांच्या माध्यमातून वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमूद केलेल्या विषयानुरूप होणार आहे. सामान्य परिपत्रक जे कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय यांनी जारी केले आहे दिनांकीत ८ एप्रिल २०२०, १३ एप्रिल २०२०, ५ मे २०२० आणि १३ जानेवारी २०२१ (यापुढे ज्यांचा एकत्रित उल्लेख रमसीए परिपत्रके असा करण्यात येणार आहे) त्यांना अनुसरून आणि सिक्युरिटी एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) परिपत्रक दिनांकीत १२ मे २०२० आणि १५ जानेवारी २०२१ यांना अनुसरून ज्या सभासदांचेइ मेल तपशील कंपनी किंवा रजिस्ट्रार आणि ट्रान्स्फर एजंट (रजिस्ट्रार) तसेच डिपॉझिटरीज यांच्याकडे नोंदणीकत आहेत अशा सभासदांना वित्तीय वर्ष २०२१-२२ साठीचा वार्षिक अहवालआणि ३३ व्या एजीएम सचना केवळ इलेक्टॉनिक माध्यमातन सोमवार. ०१ ऑगस्ट. २०२२ रोजी निर्गमित करण्यात आली आहे. एमसीए परिपत्रके आणि सेबी परिपत्रके यांच्या अनुसार एजीएमची सुचना यांच्या प्रत्यक्ष प्रति सभासदांना पाठविण्याची आवश्यकता नाही.

कंपनीचा वित्तीय वर्ष २०२१-२२ साठीचा वार्षिक अहवाल ज्यात ३३ व्या एजीएमची सूचना आणि एक्सप्लेनेटरी स्टेटमेंट यांचा समावेश आहे, कंपनीचे संकेतस्थळ www.precisionwires.com येथे त्याच प्रमाणे भांडवली बाजाराची संकेतस्थळे उदा www.bseindia.com आणि www.nseindia.com येथे उपलब्ध आहेत. त्यांची एक प्रत नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) यांचे संकेतस्थळ www.evoting.nsdl.com येथे उपलब्ध आहे.

दुरस्थ इ मतदान : .. कंपनी कायदा (कायदा) २०१३ यांचे कलम १०८ यांच्या तरतुदींना अनुसरून त्यासह वाचा कंपनीज (मॅनेजमेंट अँड एँडमिनिस्ट्रेशन) नियम २०१४ चा नियम २० आणि त्यात वेळोवेळी करण्यात आलेल्या सुधारणा यांना अनुसरून सभासदांना इ मतदानाद्वारे मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी कंपनी -एजीएमच्या पर्वी तसेच वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दरम्यान इ मतदान सविधा उपलब्ध करून देत आहे आणि इलेक्टॉनिक मतदान पद्धतीने मतदान घेण्यासाठी कंपनीने एनएसडीएल यांची नियक्ती केलेली आहे. रिमोट ई-व्होटींग साठीचे तपशीलवार निर्देश ३३ व्या एजीएमच्या सूचनेच्या मुद्दा १७(बी) (I) येथे दिले आहेत. सभासदांनी कृपया खालील बाबींची नोंद घ्यावी

ए. दूरस्थ इ मतदान सुविधा खालील प्रमाणे नमूद केलेल्या कालावधी दरम्यान उपलब्ध असेल दूरस्थ इ मतदान प्रक्रियेला प्रारंभ मंगळवार, ३० ऑगस्ट, २०२२ (स. ०९.०० भाप्रवे)

करू दिले जाणार नाही.

दूरस्थ इ मतदान प्रक्रियेची समाप्ती	गुरुवार, १ सप्टेंबर, २०२२ (सं. ०५.०० भाप्रवे)	
त्यानंतर दूरस्थ इ मतदान प्रारूप एनएस	गडीएल यांच्याकडून मतदानासाठी बंद करण्यात येईल ३	आणि
वरील प्रमाणे नमद केलेल्या दिवशी आ	णि वेळेनंतर सभासदांना इलेक्टॉनिक मतदान पद्धतीने म	तदान

बी सभासतंचे मताधिकार हे कर ऑफ तारीख रोजी म्हणजेच शकवार २६ ऑगस्ट २०२२ रोजी

- कंपनीच्या एकूण पेड अप समभाग भांडवलात सभासदांकडे असलेल्या समभागांच्या प्रमाणावर अवलंबुन असतील. सभेच्या दरम्यान देखील दूरस्थ इ मतदान सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे आणि असे सभासद जे सभेला उपस्थित असतील, आणि ज्यांनी एजीएमच्या पूर्वी दूरस्थ इ मतदान पद्धतीचा अवलंब करून मतदानाचा हक्क बजावलेला नाही असे सभासद एजीएमच्या दरम्यान दुरस्थ इ मतदान सुविधेचा अवलंब करून मतदानाचा हक बजाव शकतात. अशा कोणत्याही व्यक्ती ज्यांची नावे सभासद नोंद पुस्तिकेत आणि लाभार्थी मालकांच्या यादीत कट ऑफ तारीख रोजी नोंद्री असतील केवळ अशा व्यक्ती वार्षिक सर्वसाधारण सभेच्या पूर्वी आणि वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दरम्यान दूरस्थ इ मतदान सुविधेचा वापर करून मतदानाचा हक्क बजावू शकतात. ज्या सभासदानी सभेपूर्वी दूरस्थ इ मतदान पद्धतीचा अवलंब करून मतदानाचा हक्क बजावलेलाआहे असे सभासद वार्षिक सर्वसाधारण सभेला व्हीसी / ओएव्हीएम यांच्या माध्यमातून उपस्थित राहू शकतात मात्र त्यांना सभे दरम्यान पुन्हा मतदान करता येणार नाही.
- सी. संस्थागत समभागधारक किंवा समभागधारक ज्यांच्याकडे प्रतिभूती प्रत्यक्ष स्वरूपात उपलब्ध आहेत, ज्या व्यक्ती सूचना निर्गमित झाल्यानंतर कंपनीचे समभाग घेऊन कंपनीची सभासद झालेली आहे आणि कट ऑफ तारीख रोजी तिच्याकडे कंपनीचे समभाग असतील तर अशी व्यक्ती मतदानासाठी आवश्यक असलेला युजर आयडी आणि पासवर्ड evoting@nsdl.co.in या पत्त्यावर विनंती करून प्राप्त करू शकते. सभासद दूरस्थ इ मतदानासाठी या आधीच एनएसडीएल यांच्याकडे नोंदणीकृत असेल तर तो / ती सभासद त्याचा / तिचा सध्याचा युजर आयडी आणि पासवर्ड यांचा वापर करून दूरस्थ इ मतदान प्रक्रियेद्वारे मतदानाचा हक्क बजावू शकते
- डी. वैयक्तिक समभागधारक ज्यांच्याकडे प्रतिभूती इलेक्ट्रॉनिक स्वरूपात उपलब्ध आहेत, ज्या व्यक्ती मचना निर्गमित बाल्यानंतर कंपनीचे समभाग घेऊन कंपनीची सभासट बालेली आहे आणि कट ऑफ तारीख रोजी तिच्याकडे कंपनीचे समभाग असतील तर अशी व्यक्ती एजीएमच्या सूचनेत मुद्दा क्रमांक १७ (बी) (१) मध्ये नमूद केलेल्या लॉगिन प्रक्रियेचा अनुसर करू शकते. सभासद इ मतदान सुविधा प्राप्त करून घेण्यासाठी एनएसडीएल किंवा सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस
- (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल)यांच्याकडील यांच्याकडील नोंदणीकृत डिपॉझिटरी पार्टीसिपंटकडील डिमॅट खात्याचे सध्याचे लॉग इन क्रेडेन्शियल्स वापरू शकतात अशी व्यक्ती जी कट ऑफ तारखेला कंपनीची सभासद नाही त्या व्यक्तीने वार्षिक सर्वसाधारण सभेची

ही सूचना केवळ माहितीसाठी आहे, असे समजावे. एजीएमच्या पूर्वी दरम्यान दूरस्थ इ मतदान प्रक्रिया योग्य आणि पारदर्शक पद्धतीने घेण्यात यावी यासाठी छाननी अधिकारी म्हणून मेसर्स रागिणी चोक्सी अँड कंपनी, कंपनी सेक्रेटरीज फर्म, (सभासदत्व क्रमांक २३९०) यांची नियक्ती करण्यात आली आहे.

दुरस्थ इ मतदान प्रक्रियेसंदर्भात (एजीएमच्या पूर्वी / दुरम्यान) कोणत्याही स्वरूपाच्या शंका / प्रश्न असल्यास आपण www.evoting.nsdl.com या संकेतस्थळावर डाउनलोड विभागात समभागधारकांसाठी उपलब्ध असलेल्या फ्रिकेंटली आस्क्ड केश्चन्सचाकिंवा इ वोटिंग युजर मॅन्युअलचा संदर्भ घेऊ शकता. किंवा एनएसडीएल यांच्याशी टोल फ्री क्रमांक १८०० १०२० ९९० / १८०० २२४ ४३० येथे संपर्क साधू शकता किंवा evoting@nsdl.co.in येथे विनंती पाठवू शकता किंवा एनएसडीएल यांचे श्री अनुभव सक्सेना यांच्याशी त्यांचा विधीत ईमेल तपशील evoting@nsdl.co.in येथे संपर्क

व्यक्तिगत समभागधारक ज्यांच्याकडे प्रतिभूती इलेक्ट्रॉनिक स्वरूपात आहेत त्यांना डिपॉझिटरी एनएसडीएल आणि सीडीएसएल यांच्या माध्यमातून लॉग इन करण्यासंदर्भात कोणत्याही तांत्रिक समस्या

उद्भवत असल्यास हेल्पडेस्क :					
लॉग इन प्रकार	हेल्पडेस्क तपशील				
एनएसडीएल	लॉग इन संदर्भात कोणत्याही तांत्रिक समस्या उद्भवत असल्यास सभासदांनी				
यांच्याकडील	एनएसडीएल यांच्याशी हेल्पडेस्क साठी evoting@nsdl.co.in येथे किंवा टोल फ्री				
प्रतिभूती	क्रमांक १८०० १०२० ९९० किंवा १८०० २२४ ४३० येथे संपर्क साधावा.				
सीडीएसएल	लॉग इन संदर्भात कोणत्याही तांत्रिक समस्या उद्भवत असल्यास सभासदांनी				
यांच्याकडील	सीडीएसएल हेल्पडेस्क helpdesk.evoting@cdslindia.com येथे किंवा संपर्क				
प्रतिभूती	क्रमांक ०२२ - २३०५८७३८ किंवा ०२२ - २३०५८५४२ / ४३ येथे संपर्क साधावा.				

बुक क्लोजर आणि लाभांश ु ३२ व्या वार्षिक सभेच्या उद्देश्याने आणि वित्तीय वर्ष २०२०- २१ करिता लाभांश अदा करण्यासाठी कंपनीच्या सभासद नोंद पुस्तिका आणि समभाग हस्तांतरण पुस्तिका गुरुवार, दिनांक २६ ऑगस्ट २०२१ ते बधवार दिनांक १ सप्टेंबर २०२१ या कालावधीत बंद राहतील, लाभांश, जर सभासदांनी घोषित केला तर गुरुवार दिनांक ३० सप्टेंबर २०२१ रोजी किंवा त्यापूर्वी अदा करण्यात येईल

प्रिसिजन वायर्स इंडिया लिमिटेड करिता ठिकाण : मंबई

दिनांक : ०२ ऑगस्ट, २०२२



### बेडमुथा इंडस्ट्रीज लिमिटेड

सीआयएनः एल३१२००एमएच१९९०पीएलसी०५७८६३ नोंदणीकृत कार्यालयः ए-७०/७१/७२, स्टाईस सिन्नर, नाशिक-४२२११२ संपर्क क्र. ०२५५१-२४०४२०

संकेतस्थळ :www.bedmutha.com ईमेलः cs@bedmutha.com

### सूचना

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन रेग्युलेशन २९, ३३ आणि ४७ अन्वये याद्वारे सूचना देण्यात येते की, कंपनीच्या संचालक मंडळाची सभा जुन ३०, २०२२ रोजीस संपलेल्या तिमाही करीता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष (अलिप्त आणि एकत्रित) सह कंपनीचे सांविधानिक लेखापरिक्षक द्वारे जारी केलेले मर्यादित पुनर्विलोकन अहवाल इतर बाबींसह विचारात घेऊन मंजुर करण्यासाठी आणि पटलावर घेण्यासाठी **बुधवार, ऑगस्ट १०, २०२२** येथे **स. ११.३०** रोजी घेण्यात येणार आहे.

सूचना कंपनीचे संकेतस्थळ म्हणजेच (www.bedmutha.com) आणि स्टॉक एक्सचेंज संकेतस्थळ http://www.bseindia.com/ आणि https://www.nseindia.com यावरही उपलब्ध असणार आहे.

बेडमुथा इंडस्ट्रिज लिमिटेड करिता

सही / -

अजय टोपले दिनांक : ०१.०८.२०२२ कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी स्थळ : नाशिक मेंबरशीप क्र .: ए२६९३५

#### परिशिष्ट IV (नियम 8(1) पहा) ताबा सूचना

#### ज्या अर्थी,

निम्नस्वाक्षरीकार **इंडियाबुल्स हाउसिंग फायनान्स लिमिटेड ("आयएचएफएल")**चे आयएचएफएल सिक्योरिटाइजेशन ऑफ फायनांशियल असेटस ॲण्ड रिकन्सटक्शन ऑफ फायनान्शियल असेट्स ॲण्ड एन्फोर्समेन्ट ऑफ सिक्योरीटी इंटरेस्ट ॲक्ट, 2002 अन्वये प्राधिकृत अधिकारी आणि सदर सूचना प्राप्त झाल्याच्या दिनांकापासून स्पष्ट 60 दिवसांच्या आत 25.09.2021 रोजीसूचनेत नमूद केलेली आणि अधिक रक्कम रू. 25,22,299.96 (रूपये पंचवीस लाख बावीस हजार दोनशे नव्याण्णव आणि सहाण्णव पैसे फक्त) साठी कर्ज खाते क्र. HLAPBOR00490651 या रकमेची परत फेड करण्याची दिनांक 26.06.2021 पासून ते प्रत्यक्ष भरणा करेपर्यंतची मागणी, सूचना कर्जदार ईश्वरलाल शंभुलाल दवे, पवन <mark>शंबुलाल दवे, शंबुलाल, गीता शंभुलाल दवे आणि अब्दुल हमीद दारुडवाले</mark> यांना कलम 13(12) सह सिक्योरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेन्ट) रूल्स, 2002 चा नियम 3 अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारात जारी केली. त्याचबरोबर **आयएचएफएल** यांनी वरील कर्ज खात्याचे अधिकार शिर्षक आणि स्वारस्य **एडलवार्डस असेटस** रिकन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेड यांना दिनांक 30.09.2021 च्या नेमणूक करारा द्वारे ट्रस्टी असलेल्या ईएआरसी ट्रस्ट - एससी 439 यांच्या स्वाधीन केले आहेत

सदर रकमेची परतफेड करण्यात कर्जदार अपयशी ठरल्यामुळे याद्वारे कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला सूचना देण्यात येते की, सदर कायद्याचे कलम 13 ची उप कलम (4) सह सिक्योरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेन्ट) रूल्स, 2002 चा नियम 8 अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारात खाली वर्णन केलेल्या मालमतेचा निम्न स्वाक्षरीकाराने प्रतिकात्मक ताबा 27.07.2022 रोजी घेतलेला आहे

विशेषत: कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे खबरदार करण्यात येते की, या मालमत्तेचे व्यवहार करू नयेत आणि कोणत्याही व्यवहारावर **एडलवाईस असेट्स रिकन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेड** ची कर्ज आकारणी रू.25,22,299.96 (रूपये पंचवीस लाख बावीस हजार दोनशे नव्याण्णव आणि सहाण्णव **पैसे फक्त)** पुढील व्याज **26.06.2021** पासून प्रत्यक्ष भरणा करेपर्यत लागेल

कर्जदारांचे लक्ष्य कलम 13 चे उप-कलम (8) च्या मालमत्ता / मालमत्तेला मुक्त करण्यासाठी उपलब्ध वेळेकडे आकर्षित केले जात आहे.

#### स्थावर मालमत्तेचे वर्णन

दकान नं. 18, तळमजला, इमारत नं. एच - 1/2/3, पनम सागर कॉम्प्लेक्स इमारत नं. 1 ते 5 सीएचएस, परिवार रेस्टॉरंट जवळ, पूनम सागर रोडच्या बाजूला, मीरा रोड पूर्व, ठाणे -401107, महाराष्ट्र -401107.

अधिकृत अधिकारी तारीख: 27.07.2022 एडलवाईस असेट्स रिकन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेड ईएआरसी टुस्ट - एससी 439 चे टुस्टी

### सनटेक रिॲल्टी लिमिटेड

नोंदणी कार्यालय: ५ वा मजला, सनटेक सेंटर, ३७-४०, सुभाष रोड, विलेपार्ले (पूर्व), मुंबई ४०००५७. सीआयएन: एल३२१००एमएच१९८१पीएलसी०२५३४६ ईमेल: cosec@sunkeckindia.com वेबसाईट: www.sunkeckindia.com

#### फोन: ९१ २२ ४२८७ ७८००, फॅक्स: ९१ ०० ४२८७ ७८९० सूचना

कंपनी अधिनियम, २०१३ (अधिनियम) च्या कलम १२४(६) सहवाचता निगम व्यवहार मंत्रालयाद्वारे अधिसूचित वेळोवेळी सुधारणेनुसार इन्व्हेस्टर एज्युकेशन ॲण्ड प्रोटेक्शन फंड ॲथॉरिटी (अकाऊंटिंग, ऑडिट, ट्रान्सफर ऑण्ड रिफंड) २०१६ (रुल्स) च्या तरतुदींना अनुसरुन सूचना याद्वारे देण्यात येते की, कंपनीला सात क्रमवार वर्ष किंवा अधिक करिता दावा न केलेल्या लाभांशाच्या संदर्भात इन्व्हेस्टर एज्युकेशन ॲण्ड प्रोटेक्शन फंड (आयईपीएफ) च्या नावे सर्व शेअर्स हस्तांतर करणे आवश्यक आहे.

कंपनीने सदर रुल्सच्या अनुपालनात आयईपीएफ सस्पेन्स अकाऊंटकडे ज्यांचे शेअर्स हस्तांतर होण्याचा संभव आहे त्या सर्व भागधारकांना वैयक्तीक सूचना पाठविल्या आहेत आणि कंपनीची वेबसाईट https://www.sunteckindia.com/unclaimed-unpaiddividend.php येथील कंपनीच्या वेबसाईटवर हस्तांतरणासाठी नियम असे शेअर्स तसेच दावारहित लाभांशाचा तपशिल सुध्दा अपलोड केलेला आहे. भागधारकांना आयईपीएफ ॲथॉरिटीकडे हस्तांतरित होण्या संभव असलेले शेअर्स आणि दावारहित लाभांशाचा तपशिल गडताळणी करण्याची विनंती करण्यात येत आहे. भागधारकांनी नोंद घ्यावी की, आयईपीएफ ॲथॉरिटीकडे हस्तांतरित शेअर्स आणि दावारहित लाभांश दोन्हींचा रुल्स अंतर्गत विहित प्रक्रियेचा अवलंब करुन आयईपीएफ ॲथॉरिटीकड्न परत मिळवण्यासाठी दावा करता येईल. संबंधित भागधारकांनी पुढे नोंद घ्यावी की, जर कंपनीला ४ नोव्हेंबर, २०२२ पर्यंत त्यांच्याकडुन कोणताही पत्रव्यवहार प्राप्त न झाल्यास कंपनी रुल्समधील नमुद आवश्यकतेचे पालन करुन आयईपीएफ सस्पेंस अकाऊंटकडे हस्तांतरणासाठी नियत बनलेला लाभांशाचे ३० दिवसात (४ नोव्हेंबर, २०२२ पासून ३० दिवस) आयईपीएफ ॲथॉरिटीकडे शेअर्स

पुढे प्रत्यक्ष स्वरुपात शेअर्स धारण केलेले भागधारक आणि ज्यांचे शेअर्स आयईपीएफकडे इस्तांतरित होण्याचा संभव आहे, त्यांनी नोंद घ्यावी की कंपनी रुल्सनुसार आयईपीएफ सस्पेंस अकाऊंटकडे शेअर्स हस्तातरित करण्यासाठी त्यांनी धारण केलेल्या मूळ शेअर प्रमाणपत्राच्या ऐंवजी नवीन शेअर प्रमाणपत्र जारी करेल आणि असे जारी केल्यानंतर मूळ शेअर प्रमाणपत्र जे त्यांच्या नावे नोंदणीकृत आहे ते आपोआप रद्द होईल आणि वाटाघाटीयोग्य नसल्याचे मानण्यात येईल. भागधारकांनी पुढे नोंद घ्यावी की, तिच्या वेबसाईटवर कंपनीने अपलोड ोला तपशिल हा रुल्सला अनुसरुन आयईपीएफकडे प्रत्यक्ष शेअर्स हस्तांतरणासात कंपनीद्वारे नवीन शेअर प्रमाणपत्र जारी करण्याच्या संदर्भातील परेशी सचना मानण्यात यावी. डिमटेरियलाईज्ड स्वरुपात शेअर धारण केलेल्यांच्या संदर्भात कंपनी आयईपीएफ सस्पेंस अकाऊंटकडे शेअर्स हस्तांतर करण्यासाठी कॉर्पोरेट ॲक्शनच्या मार्गाने डिपॉझिटरीजना

वरील विषयावरील कोणत्याही चौकशीकरिता भागधारकांना कंपनीचे रजिस्ट्रार आणि टान्सफर एजंट, मे. लिंक इनटाईम इंडिया प्रा. लि., सी १०१, २४७ पार्क, एल बी एस मार्ग, विक्रोळी पश्चिम, मुंबई- ४०००८३, फोन: +९१ २२ ४९१८६२७०, फॅक्स: +९१ २२ ४९१८६०६०, ईमेल: iepf.shares@linkintime.co.in यांना संपर्क करण्याची विनंती करण्यात येत आहे.

सनटेक रिॲल्टी लिमिटेड करिता सही/-रचना हिंगारजिया कंपनी सेक्रेटरी

मुंबई, १ ऑगस्ट, २०२२

### रिद्धी सिंथेटिक्स लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालयः ११-बी, मित्तल टॉवर, फ्री प्रेस जर्नल मार्ग, नरिमन पॉइंट, मुंबई – ४०००२१. दृश्धनी क्रमांकः ०२२ – ६,१९५ ५,३०० • ई.–मेलः ridhisyntheticsltd@gmail.com

### सूचना

वेबसाईट: www.ridhisynthetics.com • CIN: L51900MH1981PLC025265

ह्याद्वारे सूचना देण्यात येत आहे की, वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमूद केलेले कामकाज करण्यासाठी कंपनीच्या सदस्यांची ४१वी वार्षिक सर्वसाधारण सभा **गुरुवार, २५ ऑगस्ट, २०२२ रोजी दुपारी ०१:०० वाजता** ११-बी, मित्तल टॉवर. फ्री प्रेस जर्नल मार्ग, नरिमन पॉइंट, मुंबई – ४०० ०२१ येथे होईल. सदर सचना व त्याचबरोबर पॉक्सी प्रपत्र उपस्थिती स्लिप आणि संचालकांचा अहवाल लेखापरीक्षकांचा अहवाल आणि

वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना बीएसई लिमिटेड (बीएसई) च्या वेबसाईटवर www.bseindia.com येथे आणि लिंक उपलब्ध आहे.

कंपन्या (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम २०१४, मधील कलम २० सोबत वाचले असता कंपनी कायदा, २०१३ मधील करुम १०८ अन्यये सदस्यांना वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सुवनेत नमूद करण्यात आलेर्ट्या सर्व ठरावांवर वार्षिक सर्वसाधारण सभेच्या ठिकाणाव्यतिरिक्त इतर ठिकाणाहून इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रणा वापरून त्यांचे मतदान करण्यासाठी लिंक इन्टाईम द्वारा सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे आणि त्याद्वारे सदर मतदानाद्वारे कामकाज करता येईल.

दूरस्थ ई-मतदान कालावधी २२ ऑगस्ट, २०२२ रोजी सकाळी ०९:०० वाजता (भाप्रवेळ) सुरू होईल आणि २४ **ऑगस्ट, २०२२ रोजी सायंकाळी ०५:०० वाजता (भाप्रवेळ) संपेल**. ह्या कालावधीत, सदस्य इलेक्ट्रॉनिक पद्धतीने त्यांचे मतदान करू शकतील. त्यानंतर लिंक इन्टाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड द्वारा ई-मतदान यंत्रणा बंद करण्यात येईल.

सदस्यांचे मतदानाचे अधिकार हे १९ ऑगस्ट, २०२२ रोजी (''अंतिम मुदतीची तारीख'') कंपनीच्या भरणा केलेल्या इक्विटी समभाग भांडवलात त्यांनी धारण केलेल्या इक्विटी समभागाच्या प्रमाणात असतील. अंतिम मुदतीची तारखेला कंपनीची सदस्य असलेली कोणीही व्यक्ती वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमूद करण्यात आलेल्या सर्व ठरावांवर, दूरस्थ ई-मतदान सुविधा वापरून किंवा वार्षिक सर्वसाधारण सभेत मतदान पद्धतीने, मतदान करू शकेल. वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना पाठविण्यात आल्यानंतर एखाद्या व्यवतीने कंपनीचे समभाग खरेदी केले आणि सदर व्यवती कंपनीची सदस्य बनल्यास आणि अंतिम मुदतीच्या तारखेला तिने समभाग धारण केले असल्यास, सदर व्यवती

वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमुद करण्यात आलेल्या सर्व ठरावांवर, दूरस्थ ई-मतदान सुविधा वापरून किंवा

वार्षिक सर्वताधारण सभेता मतदान पद्धतीने, मतदान करू शकेल. सदर व्यवती https://instavote.linkintime.co.in येथे विनंती पाठवून लॉगइन आयडी आणि पासवर्ड मिळवू शकते. परंतु, जर त्या व्यवतीने अगोदरच लिंक इन्टाईम यांचेकडे दूरस्थ मतदानासाठी नोंदणी केली असल्यास, विद्यमान यूजर आयडी आणि पासवर्डचा मतदान करण्यासाठी उपयोग ठरावावर मतदान करण्यासाठी वार्षिक सर्वसाधारण सभेच्या ठिकाणी मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल आणि ज्यांनी दूरस्थ ई-मतदानाद्वारे त्यांचे मतदान केले नाही असे सदस्य वार्षिक सर्वसाधारण सभेत त्यांच्या मतदानाच्या

अधिकाराचा बापर करू शकतील. ज्यांनी दूरस्थ ई-मतदान सुविधा वापरून त्यांचे मतदान केले आहे असे सदस्य वार्षिक सर्वसाधारण समेला जपस्थित राहू शकतील परंतु ते पुन्हा त्यांचे मतदान करण्यास पात्र नसतील. ई–मतदानासंबंधी काहीही चौकशी करायची असल्यास किंवा प्रश्नांसाठी, कृपया https://instavote.linkintime.co.in येथे हेल्प विभागात उपलब्ध असलेले वारंवार विचारले जाणारे प्रश्न (एफएक्युज) आणि ई–मतदान पुरितका पहावी किंवा enotices@inikintime.co.in येथे ई-मेल पाठवावे अथवा लिंक इन्टाईम द्वारा देण्यात आलेल्या क्रमांकावर संपर्क साधावा ०२२-४९१८६०० किंवा श्री. राजीव रंजन, असिस्टंट व्हाईस प्रेसिडेंट यांच्याशी निश्चित केलेल्या ई-मेल आयडी:

rajiv.ranjan@linkintime.co.in येथे संपर्क साधावा. काही तक्रार/समस्या असल्यास, सदस्यांनी मेसर्स लिंक इन्टाईम इंडिया प्राय. लिमि., रजिस्ट्रार आणि समभाग हस्तांतरण एजंट, यांच्याशी संपर्क साधावा. कंपनी कायदा, २०१३ मधील कलम ९१ अन्वयं, कंपनीचे सदस्यांचे रजिस्टर आणि समभाग हस्तांतरण पुस्तिक 9९ ऑगस्ट, २०२२ ते २४ ऑगस्ट, २०२२ (दोन्ही दिवस समाविष्ट) ह्या कालावधीत, ३१ मार्च, २०२२ रोजी संपलेल्या

सभेका उपस्थित राहण्यास आणि मतदान करण्यास पात्र असकेल्या व्यक्ती, रचतः मतदान करू शकतील किंवा सभेस उपस्थित राहण्यास आणि मतदान करण्यास पात्र असकेल्या व्यक्तीने योग्य प्रकारे स्वाक्षरी केलेल्या विहित प्रपत्राद्वारे /अधिकारप्रदान पत्राद्वारे सर्व प्रॉक्सीज कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात सभेच्या ४८ तास अगोदर जमा केल्यार , प्रॉक्सी/अधिकृत प्रतिनिधीच्या द्वारे मतदान करू शकतील. रिद्धी सिंथेटिक्स लिमिटेड करि

> स्वाक्षरी / -नितीन परब पूर्ण वेळ संचालक

डीआयएनः ०९५१८९९९

दिनांक : १ ऑगस्ट, २०२२

वास्तू हाऊसिंग फायनान्स कॉपॉरेशन लि. युनिट २०३ आणि २०४, २ रा मजला, ''ए'' विंग, नवभारत इस्टेट, झकारिया बंदर रोड, शिवडी (पश्चिम), मुंबई-४०० ०१५ महाराष्ट्र. सीआयएन क्र.: यु६५९२२एमएच२००५पीएलसी२७२५०१

#### कब्जा सूचना (स्थावर मिळकतीकरीता)

ज्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकार **वास्तू हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेडचे** प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ आणि कलम १३ (१२) सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ सहवाचता नियम ९ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून **०८–मार्च-१९** रोजी मागणी सूचना जारी करून कर्जदार श्री/सौ. मुकेश कुमार जैन (अर्जदार) श्री/सौ. ममता मुकेश जैन (सह-अर्जदार) यांस सूचनेतील एकूण नमूद रक्कम म्हणजेच रु. १५२०७८९/- (रुपये पंधरा लाख वीस हजार सातशे एकोणनव्वद मात्र) २८-फेब्रु-१९ रोजीस सदर सूचना प्रसिद्धीच्या तारखेपासून ६० दिवसांत करण्यात सांगितले होते.

रकमेची परंतफेड करण्यास वरील कर्जदार असमर्थ ठरल्याने, कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकार असलेले प्राधिकृत अधिकारी यांनी खाली वर्णन करण्यात आलेल्या मिळकतीचा प्रत्यक्ष कब्जा त्यांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून सदर ॲक्टच्या कलम १३(४) सहवाचता सदर रुल्सच्या नियम ९ अन्वये <mark>२९–जुलै–२०२२</mark> रोजी घेतला आहे. विशेषतः वरील नमूद कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे इशारा देण्यात येतो की, सदर मिळकतीशी कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मिळकतीशी करण्यात आलेला कोणताही त्र्यवहार हा **वास्तू हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड (विरार शाखा)** यांस रक्कम **रु.** १५२०७८९/- (रुपये पंधरा लाख वीस हजार सातशे एकोणनव्वद मात्र) अधिक त्यावरील त्याज इ. यासाठी भाराअधीन राहील.

#### स्थावर <u>मिळकतीचे वर्णन</u>

प्लॉट क्र ४ जलाराम सोसायटी, कमल नि घंटीसमोर, बिलमोरा चिखली रोड गानदेवी महाराष्ट्र

वास्तू हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड



प्रभादेवी शाखा, कामना को-ऑप.हौ.सोसा., एस.के. भोत रोड, प्रभादेवी, मुंबई-४०० ०२८, भारत. द्र.: +९१ २२ २४३५ ०११२/२४२२ ९४४०/ +98 22 2838 8990/2822 0368 ईमेल: prabha@bankofbaroda.com

#### **कब्जा सूचना** (स्थावर मिळकतीकरीता मात्र)

गअर्थी, निम्नस्वाक्षरीकार **बँक ऑफ बडोदा** चे प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिक्युरिटायझेशन अँड कन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेट्स अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट (सेकंड) ॲक्ट, २००३ ५४ सन २००२) आणि कलम १३(१२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या **नियम** अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून दिनांक २३.०५.२०२२ रोजी एक मागणी सूचना जारी करून कर्जदार श्री. अ**ब्दल मोबिन नाझरूछा चौधरी, मे. चौधरी मेटल इंडस्टिज चे प्रोप्रायटर** यांना सूचनेत नमृद केलेर्ल रक्रम रु. ४,७५,३२,५१६.७१/-(रुपये चार कोटी पंच्याहत्तर लाख बत्तीस हजार पाँचशे सोळा आणि **रकाहत्तर पैसे मात्र)** ची परतफेड सदर सूचना प्राप्तीच्या तारखेपासून ६० दिवसांत करण्यास सांगितले होते.

वेशेषत: रकमेची परतफेड करण्यात कर्जदार असमर्थ ठरल्याने. यादारे कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला सचन . ग्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी खालील वर्णन मिळकतीचा कब्जा **सदर ॲक्टच्या कलम १३ च्या उप**-लम (४) सहवाचता सदरहू सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ८ अन्वये त्यांन प्रदान करण्यात आलेल्या शक्तींचा वापर करून दिनांक २**९ जुलै, २०२२** रोजी घेतला । शोषत: कर्जदार/हमीदार/गहाणदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे इशारा देण्यात येतो की, उक्त मिळकतीर्श

यवहार करू नये व सदर मिळकतीशी केलेला कोणताही व्यवहार हा बँक ऑफ बडोदा च्या सूचनेमधील नमूद रक्रम रु. ४,७५,३२,५१६.७१/-(रुपये चार कोटी पंच्याहत्तर लाख बत्तीस हजार पाचशे सोळा आणि **एकाहत्तर पैसे मात्र)** वजा १,३०,५१,४४७.०० (रूपये एक कोटी तीस लाख एकावन्न हजार चारशे सत्तेचाळीस । ।त्र) आणि सांपार्श्विक दराने त्यावरील व्याज आणि देयाच्या अंतिम तारखेपर्यंत परिव्यय, प्रभार आणि खर्चाच्या अधीन राहील.

तारण मत्तांच्या विमोचनकरिता उपलब्ध वेळेच्या संदर्भात कलम १३च्या उप-कलम (८) च्या ारतुदींकडे कर्जदार यांचे लक्ष वेधून घेतले जात आहे. स्थावर मिळकतीचे वर्णन

मिळकतीचे सर्व ते भाग आणि विभाग समाविष्टीत फ्लॅट क्र. ६०६, ६वा मजला, ए विंग, मोमाई रेसिडेन्सी, टार कॉलनी, मानपाडा क्रॉस रोड, डोंबिवली पूर्व, तालुका-कल्याण, ठाणे ४२१२०१ . मिळकतीचे सर्व ते भाग आणि विभाग समाविष्टीत फ्लॅट क्र. ४०८, ४था मजला, के विंग, प्रेमियर रेसिडेन्सी नबीएस मार्ग लगत, कुर्ला पश्चिम, मुंबई-४०००७०.

दिनांक : २९.०७.२०२२ (सुकेश कुमार सिंग) प्राधिकृत अधिकारी, बँक ऑफ बडोदा ठेकाण : मुंबई

#### परिशिष्ट IV (नियम 8(1) पहा) ताबा सुचना

स्थळ : ठाणे

निम्नस्वाक्षरीकार **इंडियाबुल्स हाउसिंग फायनान्स लिमिटेड ("आयएचएफएल")** चे सिक्योरिटाइजेशन ऑफ फायनांशियल असेट्स ॲण्ड रिकन्सट्रक्शन ऑफ फायनान्शियल असेट्स ॲण्ड एन्फोर्समेन्ट ऑफ सिक्योरीटी इंटरेस्ट ॲक्ट, 2002 अन्वये प्राधिकृत अधिकारी आणि सदर सूचना प्राप्त झाल्याच्या दिनांकापासून स्पष्ट 60 दिवसांच्या आत 02.07.2021 रोजी सूचनेत नमूद केलेली आणि अधिक रक्कम रू.13,53,646.37 (रूपये तेरा लाख त्रेप्पन हजार सहाशे छेचाळीस आणि सदतीस पैसे फक्त) साठी कर्ज खाते क्र. M011OXXIII-01 (आयएचएफएल चा यापूर्वीचा कर्ज खाते क्र. HLAPBOR00368876) या रकमेची परत फेड करण्याची दिनांक **26.06.2021** पासून ते प्रत्यक्ष भरणा करेपर्यंतची मागणी, सूचना कर्जदार **महेश** बापू बागुल, विमल बापू बागुल, बापू ताराचंद बागुल आणि मुकेश बापू यांना कलम 13(12) सह सिक्योरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेन्ट) रूल्स, 2002 चा नियम 3 अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारात जारी केली त्याचबरोबर **आयएचएफएल** यांनी वरील कर्ज खात्याचे अधिकार शिर्षक आणि स्वारस्य **इंडियाबुल्स असेट्स** रिकन्स्ट्र<mark>क्शन कंपनी लिमिटेड</mark> यांना दिनांक 31.12.2021 च्या नेमणूक करारा द्वारे ट्रस्ट असलेल्या इंडियाबुल्स एआरसी- XXIII यांच्या स्वाधीन केले आहेत. त्याचबरोबर इंडियाबुल्स एआरसी- XXIII ट्रस्ट यांची <mark>ट्रस्टी</mark> या नात्याने **इंडियाबुल्स असेट्स रिकन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेड** यांनी वरील कर्ज खात्याचे सर्व अधिकार शिर्षक आणि स्वारस्य असेट्स केअर एन्ड रिकन्स्ट्रक्शन एन्टरप्राईज लिमिटेड ("एसीआरई") यांना दिनांक 29.06.2022 च्या नेमणूक कराराद्वारे स्वाधीन केले आहेत.

सदर रकमेची परतफेड करण्यात कर्जदार अपयशी ठरल्यामुळे याद्वारे कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला सूचना देण्यात येते की, सदर कायद्याचे कलम 13 ची उप कलम (4) सह सिक्योरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेन्ट) रूल्स, 2002 चा नियम 8 अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारात खाली वर्णन केलेल्या मालमतेचा निम्न स्वाक्षरीकाराने **ातिकात्मक ताबा 27.07.2022** रोजी घेतलेला आहे.

विशेषत: कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे खबरदार करण्यात येते की, या मालमत्तेचे व्यवहार करू नयेत आणि कोणत्याही व्यवहारावर **असेट्स केअर एन्ड रिकन्स्ट्रक्शन एन्टरप्राईज लिमिटेड** ची कर्ज आकारणी रू. 13,53,646.37 (रूपये तेरा लाख त्रेप्पन हजार सहाशे छेचाळीस आणि सदतीस पैसे फक्त) पुढील व्याज 26.06.2021 पासून प्रत्यक्ष भरणा करेपर्यंत लागेल.

कर्जदारांचे लक्ष्य कलम 13 चे उप-कलम (8) च्या मालमत्ता / मालमत्तेला मुक्त करण्यासाठी उपलब्ध वेळेकडे

### स्थावर मालमत्तेचे वर्णन

पलॅट क्र. 202, दुसरा मजला, इमारत क्र. ई-13 पूनम सागर कॉम्प्लेक्स, सेक्टर 9, शांती नगर, परिवार हॉटेल जवळ, मीरा रोड पूर्व, जि. ठाणे ४०११०७, ठाणे, महाराष्ट्र - ४०११०७

सही/ अधिकत अधिकारी तारीख: 27.07.2022 असेट्स केअर एन्ड रिकन्स्ट्रक्शन एन्टरप्राईज लिमिटेड

### शेरिफांची सूचना स्थावर मिळकतीची लिलाव विक्री मुंबई येथील न्यायाधिकारितेच्या उच्च न्यायालयात सर्वसाधारण मूळ दिवाणी न्यायाधिकरण

वाणिज्यिक संक्षिप्त वाद क्र. ११४८ सन २०१९ मधील वाणिज्यिक निष्पादन अर्ज क्र. ७ सन २०२२

मधील अंतरिम अर्ज क्र. १९५९ सन २०२२

...हुकूम धारक/वादी

### मयुर मंगलदास कोठारी कै. नीरज व्ही. व्होरा द्वारा त्यांचे

कायदेशीर वारस यांची मत्ता

### ...प्रतिवादी/न्यायनिर्णित कर्जदार

वाणिज्यिक संक्षिप्त वाद क्र. ११४८ सन २०१९ मधील वाणिज्यिक निष्पादन अर्ज क्र. ७ सन २०२२ मधील सन्माननीय उच्च न्यायालय, मुंबई यांच्या सन्माननीय श्री. न्यायाधिश बी.पी. कुलाबावाला यांनी जारी केलेला दिनांक ७ जून, २०२२ रोजीचा आदेश, दिनांक १५ जुलै, २०२२ रोजीचा आदेश दिनांक २६ जुलै, २०२२ रोजीच्या आदेशाला अनुसरून <mark>२२ ऑगस्ट, २०२२</mark> रोजी वा पूर्वी **सायं. ५.०० वा.** पर्यंत शेरिफांच्या कार्यालयात पोहोचतील अशा पध्दतीने मुंबई येथे देय "मुंबईचे शेरिफ" यांच्या नावे काढलेल्या इसारा अनामत रक्कम म्हणून **रु. १०,००,०००/ - (रुपये दहा** लाख मात्र) च्या रकमेच्या डिमांड ड्राफ्ट/पे ऑर्डरसह न्यायालय खोली क्र. ०२, तळ मजला, उच्च न्यायालय, मुख्य बिल्डिंग, उच्च न्यायालय, मुंबई मधील सन्माननीय चेंबर न्यायाधिश, उच्च न्यायालय, मुंबई यांचेसमोर फ्लॅट क्र. ७०१, ७ वा मजला सह जोडलेली टेरेस, चामुंडा निवास, ''बी'' विंग, टागोर नगर, सांताकुझ (पश्चिम), मुंबई- ४०००५४) सह एकत्रित त्यातील असलेल्या वस्तु आणि जोडलेली पार्किंग स्पेस च्या लिलाव विक्रीकरिता मुंबईच्या शेरिफांद्वारे मोहोरबंद/बंद लिफाफ्यातून प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. प्रस्ताव १९ ऑगस्ट, २०२२ रोजी किंवा पूर्वी सायं. ५.०० वा. पर्यंत मुंबईच्या शेरिफांच्या कार्यालयात पोहोचणे आवश्यक

वरील मिळकतीचे निरिक्षण १० आणि ११ ऑगस्ट, २०२२ रोजी द्. १.०० ते

**सायं. ४.०० वा.** दरम्यान इच्छुक बोलीदारांना करता येईल. विक्री ''जे आहे जेथे आहे तत्वाने आणि जे आहे जसे आहे तत्वाने'' करण्यात येईल.

प्रस्ताव मंगळवार, २३ ऑगस्ट, २०२२ रोजी द. २.३० वा. न्यायालय खोली क्र. ०२, तळ मजला, उच्च न्यायालय मुख्य बिल्डिंग, उच्च न्यायालय, मुंबई मधील प्तन्माननीय चेंबर न्यायाधीश, उच्च न्यायालय, मुंबई यांच्या समोर उघडण्यात आणि विचारात घेण्यात येतील. त्यावेळी प्रस्तावदार हजर राह्न त्यांची इच्छा असल्यास त्यांचे प्रस्ताव वाढवू शकतात. सन्माननीय न्यायालयाने कोणतेही कारण न देता कोणतेही प्रस्ताव स्वीकारणे किंवा

नाकारण्याचा त्यांचा हक्क राखून ठेवला आहे. विक्रीच्या अटी आणि शर्ती आणि प्रस्तावदारांद्वारे निष्पादित करावयाच्या हमीची प्रत रु. ५००/- (विना परतावा/विना समायोजित) प्रदान केल्यावर कार्यालयीन वेळेत कोणत्याही कामकाजाच्या दिवशी ओल्ड सेक्रेटरीएट बिल्डिंग (नगर दिवाणी न्यायालय बिल्डिंग), तळमजला, मुंबई युनिव्हर्सिटीच्या पुढे, के. बी. पाटील मार्ग, मुंबई- ४०००३२ येथे स्थित शेरिफांच्या कार्यालयात उपलब्ध होईल.

सदर दिनांक २९ जुलै, २०२२

मुंबईचे उप शेरिफ मुंबईच्या शेरिफांकरिता

परिशिष्ट IV (नियम 8(1) पहा) ताबा सूचना

निम्नस्वाक्षरीकार <mark>इंडियाबुल्स हाउसिंग फायनान्स लिमिटेडचे (CIN:L65922DL2005PLC136029)</mark> सिक्योरिटाइजेशन ऑफ फायनांशियल असेट्स ॲण्ड रिकन्सट्रक्शन ऑफ फायनान्शियल असेट्स ॲण्ड एन्फोर्समेन्ट ऑफ सिक्योरीटी इंटरेस्ट ॲक्ट, 2002 अन्वये प्राधिकृत अधिकारी आणि सदर सूचना प्राप्त झाल्याच्या दिनांकापासून स्पष्ट 60 दिवसांच्या आत 22.02.2022 रोजी सूचनेत नमूद केलेली आणि अधिक रक्कम रू. 1,32,891.08 (रूपये एक लाख बत्तीस हजार आठशे एक्याण्णव आणि आठ पैसे फक्त) साठी कर्ज खाते क्र. HHEBAD00348182 या रकमेची परत फेड करण्याची दिनांक 10.02.2022 पासून ते प्रत्यक्ष भरणा करेपर्यंतची मागणी, सूचना कर्जदार **नरेंद्र कुमार जाधव आणि कविता नरेंद्र कुमार जाधव** यांना कलम 13(12) सह सिक्योरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेन्ट) रूल्स, 2002 चा नियम 3 अन्वये प्राप्त झालेल्या

सदर रकमेची परतफेड करण्यात कर्जदार अपयशी ठरल्यामुळे याद्वारे कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला सूचना देण्यात येते की, सदर कायद्याचे कलम 13 ची उप कलम (4<sup>)</sup> सह सिक्योरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेन्ट) रूल्स, **2002** चा नियम **8** अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारात खाली वर्णन केलेल्या मालमतेचा निम्न स्वाक्षरीकाराने **प्रतिकात्मक** ताबा 28.07.2022 रोजी घेतलेला आहे

विशेषत: कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे खबरदार करण्यात येते की, या मालमत्तेचे व्यवहार करू नयेत आणि कोणत्याही व्यवहारावर **इंडियाबुल्स हाउसिंग फायनान्स लिमिटेड** ची कर्ज आकारणी रू. 1,32,891.08 (रूपये एक लाख बत्तीस हजार आठशे एक्याण्णव आणि आठ पैसे फक्त) पुढील व्याज 10.02.2022 पासून प्रत्यक्ष भरणा करेपर्यत लागेल.

कर्जदारांचे लक्ष्य कलम 13 चे उप-कलम (8) च्या मालमत्ता / मालमत्तेला मुक्त करण्यासाठी उपलब्ध वेळेकडे आकर्षित केले जात आहे

#### स्थावर मालमत्तेचे वर्णन

फ्लॅट नं. 402, चटई क्षेत्र 245 चौ.फुट, चौथा मजला, ई 2 विंग, विष्णू वाटिका एनएक्स, सर्व्हे नं. 132, हिस्सा नं. 2, प्राथमिक शाळेसमोर, तलावाजवळ, बदलापूर गाव, बदलापूर पश्चिम, ठाणे, महाराष्ट्र - 421503.

तारीख : 28.07.2022 अधिकृत अधिकारी इंडियाबुल्स हाउसिंग फायनान्स लिमिटेड स्थळ : ठाणे

> (नियम 8(1) पहा) ताबा सूचना

#### ज्या अर्थी.

निम्नस्वाक्षरीकार इंडियाबुल्स हाउसिंग फायनान्स लिमिटेडचे (CIN:L65922DL2005PLC136029) सिक्योरिटाइजेशन ऑफ फायनांशियल असेट्स ॲण्ड रिकन्सट्रक्शन ऑफ फायनान्शियल असेट्स ॲण्ड एन्फोर्समेन्ट ऑफ सिक्योरीटी इंटरेस्ट ॲक्ट, 2002 अन्वये प्राधिकृत अधिकारी आणि सदर सूचना प्राप्त झाल्याच्या दिनांकापासन स्पष्ट 60 दिवसांच्या आत 10.05.2021 रोजी सचनेत नमद केलेली आणि अधिक रक्कम रू. 64,91,306.67 (रूपये चौसष्ठ लाख एकाण्णव हजार तीनशे सहा आणि सदुसष्ठ पैसे फक्त) साठी कर्ज खाते क्र. HHLVSH00302377 या रकमेची परत फेड करण्याची दिनांक 07.05.2021 पासून ते प्रत्यक्ष भरणा करेपर्यंतची मागणी, सूचना कर्जदार संदीप विष्णू मोहिते आणि मोहिते नवनाथ विष्णू यांना कलम 13(12) सह सिक्योरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेन्ट) रूल्स, 2002 चा नियम 3 अन्वये प्राप्त झालेल्या

सदर रकमेची परतफेड करण्यात कर्जदार अपयशी ठरल्यामुळे याद्वारे कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला सूचना देण्यात येते की, सदर कायद्याचे कलम 13 ची उप कलम (4) सह सिक्योरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेन्ट) रूल्स, 2002 चा नियम **8** अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारात खाली वर्णन केलेल्या मालमतेचा निम्न स्वाक्षरीकाराने **प्रतिकात्मक** ताबा 27.07.2022 रोजी घेतलेला आहे.

विशेषतः कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे खबरदार करण्यात येते की, या मालमत्तेचे व्यवहार करू नयेत आणि कोणत्याही व्यवहारावर इंडियाबुल्स हाउसिंग फायनान्स लिमिटेड ची कर्ज आकारणी रू. 64,91,306.67 (रूपये चौसष्ठ लाख एकाण्णव हजार तीनशे सहा आणि सदुसष्ठ पैसे फक्त) पुढील व्याज 07.05.2021 पासून प्रत्यक्ष भरणा करेपर्यंत लागेल.

कर्जदारांचे लक्ष्य कलम 13 चे उप-कलम (8) च्या मालमत्ता / मालमत्तेला मुक्त करण्यासाठी उपलब्ध वेळेकडे

स्थावर मालमत्तेचे वर्णन घर - 1703, एच-विंग, सतरावा मजला, बालाजी सिम्फनी, 45/4, 45/8बी, 45/9, 45/18, गाव शिलोटर मध्ये, सर्व्हे नं. 173/0, मुंबई - 410206 महाराष्ट्र, आणि खालीलप्रमाणे परिबध्द

पूर्व : टाइटल डीड मध्ये नमूद केल्याप्रमाणे पश्चिम : टाइटल डीड मध्ये नमूद केल्याप्रमाणे उत्तर : टाइटल डीड मध्ये नमूद केल्याप्रमाणे दक्षिण : टाइटल डीड मध्ये नमूद केल्याप्रमाणे

तारीख : 27.07.2022 अधिकृत अधिकारी इंडियाबुल्स हाउसिंग फायनान्स लिमिटेड

#### फॉर्म ए जाहीर उद्घोषणा

(इन्सॉल्व्हन्सी ॲन्ड बॅक्रप्टसी बोर्ड ऑफ इंडिया (स्वेच्छा परिसमापन प्रक्रिया) रेग्युलेशन, २०१७ चा रेग्युलेशन १४)

क्रूगर एम ॲण्ड ई इंडस्ट्रिज (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेडच्या स्टेकहोल्डर्सच्या माहितीसाठी

ı	स्टकहाल्डसच		था माहितासाठा	
	१.	कॉर्पोरेट व्यक्तीचे नाव	क्रूगर ए ॲण्ड ई इंडस्ट्रिज (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड	
	٦.	कॉर्पोरेट व्यक्तीचा स्थापनेची तारीख	०४ नोव्हेंबर, १९९६	
	w.	कॉर्पोरेट व्यक्ती ज्या अंतर्गत स्थापित / नोंदणीकृत आहे ते प्राधिकरण	कंपनी निबंधक, मुंबई, महाराष्ट्र	
	٧.	कॉर्पोरेट व्यक्तींचे कॉर्पोरेट आयडेंटीटी क्रमांक	यु२९३००एमएच१९९६पीटीसी१०३७३४	
	ч.	कॉर्पोरेट व्यक्तीच्या नोंदणीकृत कार्यालय आणि मुख्य कार्यालय (जर असल्यास) त्याचा पत्ता	गट क्र. ३२९ए, ३३०, ३३२, ३३३ए, ३३३बी, ३३६बी आणि ३३६सी, गाव कलामगाव, ता. शहापुर, ठाणे-४२१६०१, महाराष्ट्र, भारत.	
_	ξ.	कॉर्पोरेट व्यक्तीचे परिसमापन सुरु होण्याची तारीख	२९/०७/२०२२	
	૭.	परिसमापकाचे नाव, पत्ता, ईमेल पत्ता, दूरध्वनी क्रमांक आणि नोंदणीकरण क्रमांक	श्री. वेणुगोपाल माधवन पनिकर ए-८०१, नील सिद्धी टॉवर, सेक्टर १२, प्लॉट १९५, वाशी, नवी मुंबई-४००७०३, भारत. ईमेल: vmprmc@gmail.com दुरघ्वनी क्र.:+९१ ९८२००८३००३ नोंद. क्र.:-आयबीबीआय/आयपीए-००१/आयपी-पी०११६२/२०१८-२०१९/११९१५.	

याद्वारे सूचना देण्यात येते की, क्रूगर एम ॲण्ड ई इंडस्ट्रिज (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड यांनी २९ जुलै, २०२२ रोजी स्वेच्छा समापनाला सुरुवात झाली आहे.

२८/०८/२०२२

दावे सादर करण्याची अंतिम तारीख

याद्वारे क्रूगर एम ॲण्ड ई इंडस्ट्रिज (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड च्या स्टेकहोल्डर्स यांना त्यांच्या दाव्यांचे पुरावे बाब ७ च्या समोर नमुद केलेल्या पत्त्यावर परिसमापकांकडे २८ ऑगस्ट, २०२२ रोजीस किंवा पूर्वी पाठविण्यास सांगण्यात येत आहे.

वित्तीय धनकोंनी त्यांच्या दाव्याचे पुरावे केवळ इलेक्ट्रॉनिक साधनाद्वारे सादर करावेत. सर्व इतर स्टेकहोल्डर्सने दाव्यांचे पुरावे व्यक्तिशः टपालाद्वारे वा इलेक्ट्रॉनिक साधनाद्वारे सादर करावेत. चुकीचे आणि दिशाभूल करणाऱ्या दाव्यांच्या प्राव्यांचे सादरीकरण शिक्षेस पात्र

दिनांक : ०२/०८/२०२२ सही / -ठिकाण: मुंबई वेणगोपाल माधवन पनिकः परिसमापव नोंद. क्र.: आयबीबीआय/आयपीए-००१/आयपी-पी०११६२/२०१८-२०१९/११९१५

### जाहीर सूचना

याद्वारे <mark>सूचना दे</mark>ण्यात येते की**, कै. कांता सजनदास सजनानी, हीरा पन्ना को. ऑपरेटीव्ह** हाऊसिंग सोसायटी लि., हीरा पन्ना शॉपिंग सेंटर, ताडदेवचे जंक्शन आणि भुलाभाई देसाई रोड, मुंबई - ४०० ०२६ येथे स्थित सदर दुकान क्र. ७६ आणि दुकान क्र. ८५ चे सभासद आहेत आणि सदर सोसायटीच्या इमारतीमध्ये दुकान 🛚 **क्र. ७६ आणि ८५** मध्ये १००% शेअर धारक असून त्यांचे <mark>२२.०१.२०२२ रोजी</mark> सदर दुकान **क्र. ७६ आणि** दुकान क्र. ८५ करिता कोणतेही इच्छापत्र न बनवता निधन झाले आणि वरील सदर दोन दुकानांचे त्यांची मलगी सौ. कोमल गल सेतपाल यांसाठी नामनिर्देशक केले होते.

सोसायटी याद्वारे सोसायटीच्या भांडवल / मिळकतीमधील मयत सभासदाचे सदर शेअर्स आणि हितसंबंधाचे हस्तांतर होण्यास वारस किंवा वारसदार किंवा इतर दावेदार/आक्षेपदार किंवा भन्य दावेदारी/आक्षेप घेणारे यांच्याकडून दावे किंवा आक्षेप असल्यास ते सदर सूचनेच्या प्रसिध्दीपासून १४ दिवसात सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील मयत सभासदाच्या शेअर्स व हितसंबंधाच्या हस्तांतरणासाठी त्याच्या/तिच्या/त्यांच्या दाव्या/ आक्षेपांच्या गुष्ठ्यर्थ अशी कागदपत्रे आणि अन्य पुराव्यांच्या प्रतींसह मागवित आहे. वर दिलेल्या मुदतीत जर दावे/ आक्षेप प्राप्त झाले नाहीत, तर सोसायटीच्या उपविधीतील तरतुदीमधील दिलेल्या मार्गाने सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील मयत सभासदाचे शेअर्स व हितसंबंधाचे हस्तांतर करण्यास सोसायटी मोकळी असेल, जर, सोसायटीच्या भांडवल/ मिळकतीमधील मयत सभासदाच्या शेअर्स आणि हितसंबंधाच्या हस्तांतरणास काही दावे/आक्षेप सोसायटीने प्राप्त केले तर, सोसायटीच्या उपविधीतील तरतुदीनुसार त्यावर सोसायटी कार्यवाही करेल. सोसायटीच्या नोंदणीकृत उपविधीची प्रत दावेदार/ आक्षेपकांद्वारे निरीक्षणासाठी सोसायटीचे कार्यालय/ सोसायटीचे सन्मा. सचिव यांचेकडे स. १०.३० ते सायं. ५.३० च्या मध्ये सदर सूचना प्रसिध्दीच्या तारखेपासून तिच्या कालावधी समाप्तीच्या तारखेपर्यंत उपलब्ध आहे.

### परिसराचे परिशिष्ट/वर्णन

मुंबई शहर आणि उपनगरच्या नोंदणीकृत जिल्हा आणि उपजिल्हामध्ये मलबार हिल आणि कंबाला हिल विभागाचा भुलाभाई देसाई रोड, हाजी अलि, मुंबई-४०० ०२६ धारक कॅडस्ट्रल सर्व्हे क्र. ७३८ (भाग) हीरा पन्ना को. ऑपरेटीव्ह हाऊसिंग सोसायटी लि., मुंबई - ४०० ०२६ (नोंद. क्र. बीओएम/डब्ल्युडी/एचएसजी/टीसी/३७६/८५-८६) मध्ये तळमजल्यावर सदर शॉप क्र. ७६, मोजमापित - २२१ चौ.फू. बिल्ट अप आणि शॉप क्र. ८५, मोजमापित २२१ चौ.फू. बिल्ट अप यासह शॉप क्र. ७६ चा दि. ३१.०३.१९८६ शेअर प्रमाणपत्र क्र. २५ अन्वये दहा पूर्ण देय शेअर्स, धारक क्र. ७७६ ते ७८५ (दोन्ही समाविष्ट) आणि सह शॉप क्र. ८५ चा दि. ३१.०३.१९८६ शेअर प्रमाणपत्र क्र. २८ अन्वये दहा पूर्ण देय शेअर्स, धारक क्र. ७९६ ते ७०५ (दोन्ही समाविष्ट) चे सर्व.

मुंबई: २ ऑगस्ट, २०२२ दिनांकीत

च्या वतीने आणि करिता सन्मा. सचिव दि हीरा पन्ना शॉपिंग शॉपिंग सेंटर को- ऑप. प्रिमायसेस सोसायटी लि.२८.०८.२०१८ रोजीचे नोंदणी क्र.एमयुएम/डब्ल्युडी/जीएनएल/(ओ)/८७९३ सन २०१८-१९ ताडदेवचे जंक्शन आणि भुलाभाई देसाई रोड, मुंबई - ४०० ०२६ -

(द्र. क्र. २३५१ ६३१८) (याआधी हीरा पन्ना सीएचएस लि. नावे ज्ञात े (हीरा पन्ना शॉपिंग सेंटर), हाजी अली कॉर्नर, मुंबई - ४०० ०२६.)

#### तीपिका पांडे कंपनी सेक्रेटरी एसीएस क्र.: ४१२७७